



# जनकल्याण सहकारी बँक

## Janakalyan Co.op Bank Ltd. Nashik

F-104

No. D-5/STP(V)/C.R. 1068/01/07/114-117/2007, Date of Issue - 25/1/2007

40877  
**CUSTOMER COPY**  
Sr. No. :

Date : 21/01/2007

Deposit Br. Nashik

Pay to 0030 Acct. Stamp Duty

Franking Value Rs. 32,23,361/-

Service Charges Rs. -

Total Rs. 32,23,361/-

Name of Stamp Duty Paying Party

श्रीमती लता शंकर

नाशिक

DD ..... 21/01/2007

Drawn on bank .....

(FOR BANK USE ONLY)

Item No. :

Franking Sr. No. :

91718

128079

Officer

P. P. BURAD

दस्तावेज क्र. (02/2007)  
9-95

श्रीमती लता शंकर  
नाशिक

JANKALYAN CO-OP BANK LTD. NASHIK  
M. G. ROAD BRANCH

रकम माला - माहीप गुलाबती  
माला क्र. 40877

Authorized Signatory  
P. P. BURAD

घोषणापत्र क्रमांक ७११६ दिनांक ०८/१०/२००७

मुल्यांकन विभाग क्रमांक १९.३

तळजागेचा दर रूपये ४,५००/- प्रति चौ.मि.

तळजागेचे क्षेत्र ४०.५० चौ.मि.

तळजागेचे मुल्यांकन रूपये १,८२,२५०/-

रो हाऊसचा दर रूपये ९,०००/- प्रति.चौ.मि.

रो हाऊसचे क्षेत्र ४६.०० चौ.मि.

रो हाऊसचे मुल्यांकन रूपये ४,१४,०००/-


एकूण मुल्यांकन रूपये-५,९६,५००/-

किंमत रूपये ५,००,०००/-

मुद्रांक रूपये - १२,४३०/-

### सेल डिड ऑफ अपार्टमेंट

सेल डिड ऑफ अपार्टमेंट आज दिनांक २२ माहे जानेवारी सन २०१० इसवी  
ते दिवशी, नासिक मुक्कामी -



Stamp Duty  
R.00124301  
INDIA  
STAMP DUTY

|                      |
|----------------------|
| नसिम-६               |
| दत्त क्र. (०२५/२०१०) |
| २                    |

लिहून घेणार पक्ष नंबर १

१. सविता दिपक ठाकूर, उ.व. ४६, व्यवसाय- गृहिणी

२. विजय दिपक ठाकूर, उ.व. २७, व्यवसाय- नोकरी

दोधे रा. रोहाऊस क्रमांक ०६, श्रीहरी रोहाऊसेस, कडवे नगर, पाथडी, नाशिक  
यांसी

लिहून देणार पक्ष नंबर २

१. श्री. फकिरा खंडू माळी (गाडेकर) २. सौ. मिराबाई शांताराम जाधव ३.  
सौ. हिराबाई शंकर चौधरी ४. सौ. निर्मला सोमनाथ निकम ५. कु. वंदना फकिरा  
गाडेकर, नंबर २ ते ५ तर्फे जनरल मुखत्यार म्हणून नंबर १, ६. कोंडाजी फकिरा  
गाडेकर नंबर १ ते ६ तर्फे जनरल मुखत्यार श्री. सचिन मनोहर वडके, तर्फे जनरल  
मुखत्यार श्री. पोपटराव धोंडीबा काळे, पॅन कार्ड नंबर एबीपीपी के ७२७२-३,  
उ.व. ६०, व्यवसाय- बिल्डर व डेव्हलपर रा. दत्तचौक, सिडको, नाशिक तर्फे  
ज.मु. श्री. ज्ञानेश्वर पोपटराव काळे, उ.व. ३३, व्यवसाय- व्यापार,  
रा. दत्तचौक, सिडको, नाशिक

आणि

संमती देणार पक्ष नंबर ३

श्री. पोपटराव धोंडीबा काळे, उ.व. ६० व्यवसाय- बिल्डर व डेव्हलपर रा.  
दत्तचौक, सिडको, नाशिक नाशिक तर्फे ज.मु. श्री. ज्ञानेश्वर पोपटराव काळे,  
उ.व. ३३, व्यवसाय- व्यापार, रा. दत्तचौक, सिडको, नाशिक  
कारणे सेल डिड ऑफ अपार्टमेंट लिहून देतात की,

१. मिळकतीचे वर्णन - तुकडी जिल्हा नासिक, पोत तुकडी तालुका नासिक  
पैकी नासिक महानगरपालिका हद्दीतील, नासिक नागरी समुहाचे  
कक्षेतील, रहिवाशी विभागात समाविष्ट असलेली, मौजे पाथडी गांवचे  
शिवारातील रेव्हेन्यू सर्व्हे नंबर ३१९/१/ब/१अ पैकी प्लॉट क्रमांक ४५, ४६ व  
४७ चे एकूण क्षेत्र २७९.६८ चौरस मिटर यांसी चतुःसिमा-  
पुर्वेस - सर्व्हे नंबर ३१९/१ब पैकी शासनास दिलेली जागा  
पश्चिमेस - प्लॉट क्रमांक ४४ ची मिळकत  
दक्षिणेस - एल.ए. एलए प्लॉट  
उत्तरेस - ६ मिटर रूंद रस्ता

येणेप्रमाणे चतुःसिमेतील दरोबस्त प्लॉट मिळकतीमधील प्लॉट क्रमांक ४५  
मधील 'श्रीहरी रोहाऊसेस' पैकी रोहाऊस क्रमांक ०६ ची मिळकत यांसी  
बांधीव क्षेत्र ४६.०० चौरस मिटर, चटई क्षेत्र ३७.०० चौरस मिटर व त्या  
अनुषंगाने असलेली तळजागेचे क्षेत्र ४०.५० चौरस मिटर इतके



|                  |
|------------------|
| नसम-५            |
| क्रमांक ०२५/२०१० |
| ३-९८             |

३

आहे. सदर रो बंगल्यामध्ये तळ मजल्यावर हॉल + किचन + संडास + बाथरूम व पहिले मजल्यावर एक बेडरूम + टॉयलेट बाथ व टेरेस इत्यादींचा समावेश आहे. सदर रो बंगल्याच्या चतुःसिमा येणेप्रमाणे-


पुर्वेस :- रोहाऊस क्रमांक ५ ची मिळकत  
 पश्चिमेस : प्लॉट क्रमांक ४४ ची मिळकत  
 दक्षिणेस :- साईड मार्जीनल ओपन स्पेस  
 उत्तरेस :- साईड मार्जीनल ओपन स्पेस,  
 कंपाऊंड वॉल ६ मिटर कॉलनी रोड

येणेप्रमाणे चतुःसिमेतील दरोबस्त बांधीव रोहाऊसची मिळकत (यापुढे वर वर्णन केलेल्या रोहाऊसचा उल्लेख "उपरोक्त/सदर मिळकत" लिहून घेणार यांचा उल्लेख "तुम्ही" व लिहून देणार यांचा उल्लेख "आम्ही" व संमती देणार यांचा उल्लेख संमती देणार असा करण्यात आला आहे.

२. वर वर्णन केलेली मिळकत आमचे मालकीची व कबजा वहिवाटीतील असून आम्ही संमती देणार यांचे लाभात दिनांक ३०/१०/२००७ रोजी विकसन करारनामा व त्या अनुषंगाने जनरल मुखत्यारपत्र लिहून दिले आहे. सदरचे दोन्ही दस्त मे. सह दुय्यम निबंधक साहेब वर्ग-२ नाशिक-४ यांचे कार्यालयात अनुक्रमांक ७४८९ व ७४९० दिनांक २९/११/२००७ अन्वये नोंदविलेले आहेत. संमती देणार यांचे लाभातील विकसन करारनामा व जनरल मुखत्यारपत्राचे आधारे मिळकतीत बांधकाम करणेचा व त्याची विक्री करणेचा हक्क आहे. सदर मिळकतीत संमती देणार यांनी रहिवासी उपयुक्त इमारतीचे बांधकाम करून त्यांची विक्री करण्याचे ठरविले आहे.

०३) उपरोक्त मिळकतीत बांधकाम करणेसाठीचे नकाशे तयार करून कार्यकारी अभियंता (नगररचना) नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी त्यांचे कडील बांधकाम परवानगी नंबर प्लॉट क्रमांक ४५ ते ४७ एलएनडी / बीपी / सीडी / ४९९/५००/५०१दि. २७/१/२००९ अन्वये मंजूर केलेले आहेत. सदर मंजूर नकाशाप्रमाणे संमती देणार यांनी उपरोक्त मिळकतीमध्ये रोहाऊसचे बांधकाम पुर्ण करून प्लॉट क्रमांक ४५ मध्ये कार्यकारी अभियंता (नगररचना) नाशिक महानगरपालिका नाशिक यांनी बांधकाम पुर्णत्वाचा व त्याचा वापर करणेचा दाखला क्रमांक जावक नंबर /नगररचना /सिडको/३४७६ दिनांक १४/०८/२००९ अन्वये मिळविला





आहे. संमती देणार यांनी बांधलेल्या रोहाऊसला श्रीहरी रोहाऊसेस असे नांव दिले आहे.

०४) संमती देणार यांनी बांधलेल्या श्रीहरी रोहाऊसेस मधील रोहाऊस क्रमांक ०६ या रोहाऊसची तुम्हांस विक्री करण्याचे ठरविले तुम्हांस उपरोक्त रोहाऊस खरेदी घेण्यामध्ये स्वारस्य असल्याने तुम्ही आमची भेट घेवून व्यवहाराबाबत चर्चा केली. तुमचे आमचे दरम्यान किंमतीबाबत वाटाघाटी झाल्यात. तुम्ही देणार असलेली मिळकतीची किंमत आजचे प्रचलित बाजारभावानुसार व मिळकतीचे परिस्थितीनुसार योग्य व समाधानकारक असल्याने आम्ही उपरोक्त रोहाऊसची तुम्हांस खालील अटी व शर्तीवर विक्री करणेचे ठरवून तुमचे लाभात प्रस्तुत सेल डिड ऑफ अपार्टमेंट लिहून देत आहोत.

०५) संमती देणार यांना तुमचेकडून रक्कम रूपये ५,००,०००/- (रूपये पाच लाख मात्र)चेक अन्वये मिळाले असून वर कलम १ यांत वर्णन केलेली रोहाऊसची मिळकत तुम्हांस कायम खरेदी दिली आहे. रोहाऊसची किंमत आजचे प्रचलित बाजारभावानुसार व मिळकतीचे परिस्थितीनुसार योग्य व समाधानकारक असून किंमतीबाबत व भरण्याबाबत संमती देणार यांची तक्रार नाही.

०६) उपरोक्त रोहाऊसचा प्रत्यक्ष खुला कबजा संमती देणार यांनी तुम्हांस. आजरोजी रोहाऊसमध्ये जावून चौफेर फिरून तुम्हांस दिला असून रोहाऊसचे प्रवेशद्वारास तुमचे कुलूप लाविले आहे. रोहाऊसचे कबजा देणे घेणेबाबत उभयतांची तक्रार नाही. रोहाऊसचे क्षेत्राबाबत, बांधकामाबाबत, त्यात पुरविण्यात आलेल्या सुख सुविधाबाबत तुमची कोणतीही तक्रार नाही असे तुम्ही मान्य व कबूल केले आहे.

०७) उपरोक्त रोहाऊसची मिळकत तुम्हांस कायमची खरेदी दिली आहे. सदर रोहाऊसचे तुम्ही कबजेदार झाले असून तुम्ही सदर रोहाऊसचा श्रीहरी रोहाऊसेस या संस्थेचे घोषणापत्रातील नियमानुसार उपभोग घ्यावा अथवा त्याची विक्री करावी. तुमचे मालकीहक्कास, कबजास संमती देणार अथवा त्यांचे मार्फत हक्क सांगणारे कोणीही हिल्ला हरकत करणार नाहीत.

०८) वर कलम १ यांत वर्णन केलेल्या रोहाऊस क्रमांक ०६ ची मिळकत निर्वेध व बिनबोजाची असून संमती देणार यांनी सदर रोहाऊसवर कोणताही बोजा निर्माण केलेला नाही वर कलम १ यांत वर्णन केलेल्या मिळकतीचे टायटल स्वच्छ व निर्दोष असल्याबाबतची खात्री तुम्ही करून घेतली असून त्याबाबत तुमची कोणतीही तक्रार नाही.






०९) वर कलम १ यांत वर्णन केलेल्या रोहाऊस संबंधाने आकारण्यात येणारी म्युनिसिपल करांची रक्कम, पाणीपट्टी, विजबिलाची रक्कम तुम्ही तुमचे पदरखर्चाने भरावयाची व सोसावयाची आहे. तसेच वर कलम १ यांत वर्णन केलेल्या मिळकती संबंधाने येणारी बिनशेती करांची रक्कम तुम्ही हिमसेराशीने भरणेची आहे. त्याबाबत संमती देणार यांचेवर कोणतीही जबाबदारी नाही.


१०) या सेल डिड ऑफ अपार्टमेंटचा संपूर्ण खर्च जसे मुद्रांक, नोंदणी शुल्क, टायपिंग, वकील फी, इत्यादी तुम्ही तुमचे पदरखर्चाने केला व सोसलेला आहे.

११) कलम १ मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीचा अपार्टमेंट अॅक्ट १९७० मधील घोषणापत्राचा दस्तऐवज श्रीहरी रोहाऊसेस या नावाने मुळ मालक व डेव्हलपर यांनी दिनांक ०८/१०/२००९ रोजी तयार करून ते मे. सह दुय्यम निबंधक साहेब, नाशिक-३ यांचे कार्यालयात अनुक्रमांक ७११६ लागत नोंदविले आहे.

येणेप्रमाणे सर्व अटी व शर्तीना पात्र राहून आज रोजी नासिक मुक्कामी सेल डिड ऑफ अपार्टमेंट राजीखुषीने व स्वसंतोषाने लिहून दिले आहे. तारीख, मजकूर

लिहून घेणार पक्ष नंबर १


  
१. सविता दिपक ठाकूर

  
२. विजय दिपक ठाकूर


लिहून देणार पक्ष नंबर २

१. श्री. फकिरा खंडू माळी (गाडेकर) २. सौ. मिराबाई शांताराम जाधव ३. सौ. हिराबाई शंकर चौधरी ४. सौ. निर्मला सोमनाथ निकम ५. कु. वंदना फकिरा गाडेकर, नंबर २ ते ५ तर्फे जनरल मुखत्यार म्हणून नंबर १, ६. कोंडाजी फकीरा गाडेकर नंबर १ ते ६ तर्फे जनरल मुखत्यार श्री. सचिन मनोहर वडके, तर्फे जनरल मुखत्यार श्री. पोपटराव धोंडीबा काळे, तर्फे ज.मु. श्री. ज्ञानेश्वर पोपटराव काळे

संमती देणार पक्ष नंबर ३

  
श्री. पोपटराव धोंडीबा काळे तर्फे ज.मु.

श्री. ज्ञानेश्वर पोपटराव काळे

  
१. \_\_\_\_\_

साक्षीदार  
  
२. \_\_\_\_\_




|                   |
|-------------------|
| NO. 10/2010       |
| दस्त क्र. 10/2010 |
| 10/2010           |

## घोषणापत्र

मी, श्री.ज्ञानेश्वर पोपटराव काळे रा. नाशिक याद्वारे घोषित करतो की, मे. सह दुय्यम निबंधक साहेब, वर्ग-२ नाशिक-५ यांचे कार्यालयात अपार्टमेंट डिड या शिर्षकाचा दस्त नोंदणीसाठी सादर करणेत आला आहे श्री.पोपटराव धोंडीबा काळे यांनी दिनांक २/१/२०१० रोजी मला दिलेल्या कुल मुखत्यारपत्राच्या आधारे मी सदर दस्त नोंदणीस सादर केला आहे/निष्पादीत करून कबूली जबाब दिला आहे. सदर कुलमुखत्यारपत्र लिहून देणार यांनी रद्द केलेले नाही किंवा कुलमुखत्यारपत्र लिहून देणार व्यक्तीपैकी कोणीही मयत झालेले नाही किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे कुलमुखत्यारपत्र रद्द बातल ठरलेले नाही. सदरचे कुलमुखत्यारपत्र पुर्णपणे वैध असून उपरोक्त कृती करणेस मी पुर्णतः सक्षम आहे. सदरचे कथन चुकीचे आढळून आल्यास नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ अन्वये शिक्षेस मी पात्र राहीन याची मला जाणीव आहे. नाशिक, दिनांक २२/१/२०१०

श्री.ज्ञानेश्वर पोपटराव काळे





गाव नमुना नऊ

दैनिक पावती पुस्तक

महाराष्ट्र शासन (रोजकीर्द व पावती पुस्तक)

गाव-

अशुभ

तालुका- नाशिक

खाते क्र.

८१०

दिनांक

११/१०/१४

भोगवटदार/पैसे देणारा

प्रकृतिवापसनासाठी

एकत्रीकृत जमीन महसूल


| थकबाकी   | चालू वर्ष म्हणजे |     |         |     | स्थानिक उपकर |     |             |     |
|----------|------------------|-----|---------|-----|--------------|-----|-------------|-----|
|          | नियत             |     | संकीर्ण |     | जिल्हा परिषद |     | ग्रामपंचायत |     |
| वर्ष     | रु.              | पै. | रु.     | पै. | रु.          | पै. | रु.         | पै. |
| ०१/०१/१४ | १८२५००           |     | १४३०००  |     |              |     | १३२५००      |     |
| ०१/१०    | १८२५००           |     |         |     |              |     |             |     |

(अक्षरी) रुपये

ठिकी पत्र खीन मध्ये

फक्त मिळाले.   
 सुलाफी   
 ए. वि. नाशिक

Family: 1540, Title: 16 (3)  
 Driving Licence No.: BH15/01/93/HBJ  
 Name & Address: Date of Issue: 28-MAY-2001  
 MR. MADHAV KUMAR BAJI  
 A/P- 1299, KHARDEKAR SADAN, NAIKAR LANE,  
 PANCHAVATI, NASHIK  
 Son/Wife/Daughter of  
 MR. CHANDRAK  
 Is licensed to drive throughout India subject to the  
 R.C.V.  
 Validity (Non-Transport Vehicle)  
 From 28-05-2001 To 28-10-2014  
 Validity (Transport Vehicle)  
 From 28-05-2001 To 28-10-2014  
 Signature of the licence holder



दाला के खाने से  
SAVE ONLY

PAY ORDER

NOT OVER RS.

5971/-

VALID FOR SIX MONTHS FROM THE DATE OF ISSUE

20

PAY JOINT SUB REGISTRAR CLASS II NASHIK

को या आदेशानुसार OR ORDER

रुपये RUPEES Five Thousand Nine Hundred and Seventy

₹.Rs. 5970/-

दा करें.

ON ACCOUNT OF PAY ORDER AC

For Janakalyan Co.op. Bank Ltd. Nashik

OT TT OL TL



Authorized Signatory

MGR M. G. Road Branch  
Nashik - 422 001.

05504 422503007

|                                    |         |                 |                                      |   |
|------------------------------------|---------|-----------------|--------------------------------------|---|
| धरणी<br>क्रमांक                    | दि.क्र. | धारणा<br>प्रकार | गां. नं. क्र. ७                      | खाते क्रमांक                                      |
| 39                                 | 91      | 1934            | भोगवटदाराचे नाव<br>फकिवावापय्यु माझी | मुळाचे नांव खंड                                   |
| पू. का. क्रमांकांचे<br>स्थानिक नाव | एकर     | गुंठे           | (२२५) (२६०) (२१०)                    | इतर अधिकार  |
| लागवडी योग्य-क्षेत्र               | एकर     | गुंठे           |                                      | ना. ज. क. म. फावट<br>तळेगांव साभाळे योजना         |
| जिरायत                             | ८९      | ४०              |                                      | विफक्त कवावठाका<br>कडून घेणाऱ्याची<br>वेळी २२ ५३३ |
| ब्रागायत                           |         |                 |                                      | ९०४३२   |
| भात शेती                           |         |                 |                                      |   |
| एकूण-                              | ८९      | ४०              |                                      |   |
| ख.                                 |         |                 |                                      |   |
| मार्ग (अ)                          |         |                 |                                      |   |
| मार्ग (ब)                          |         |                 |                                      |   |
| एकूण-                              | ८९      | ४०              |                                      |   |
| भाकार बिनशेती-                     | रुपये   | पैसे            |                                      |   |
| कुडी किंवा विशेष                   | ०       | ०               |                                      |   |
| भाकार पाण्याबाबत-                  | ५२      | ८               |                                      |   |
| एकूण-                              |         |                 |                                      |   |

|                      |          |           |             |                               |           |             |  |           |        |                           |                       |      |   |         |      |
|----------------------|----------|-----------|-------------|-------------------------------|-----------|-------------|--|-----------|--------|---------------------------|-----------------------|------|---|---------|------|
| गां. नं. क्र. ७ अ    |          |           |             | गां. नं. क्र. १२              |           |             |  |           |        |                           |                       |      |   |         |      |
| जमीन कसणाऱ्याचे नांव |          |           |             | पिकाखालील क्षेत्रांचा तपशील   |           |             |  |           |        |                           |                       |      | पडीत पिकास<br>निरूपणाची<br>जमिनीचा<br>तपशील |         | शेता |
|                      |          |           |             | मिश्र पिकांचे<br>एकूण क्षेत्र |           |             | मिश्र पिकातील<br>प्रत्येक पिकाचे क्षेत्र |           |        | अ मिश्र<br>पिकाचे क्षेत्र |                       |      | प्रकार                                      | क्षेत्र |      |
| ५                    | ६        | ७         | ८           | ९                             | १०        | ११          | १२                                       | १३        | १४     | १५                        | १६                    | १७   | १८  | १९      | २०   |
| सि. पी. संकेतांक     | जलसिंचित | अजलसिंचित | पिकाचे नांव | जलसिंचित                      | अजलसिंचित | पिकाचे नांव | जलसिंचित                                 | अजलसिंचित | प्रकार | क्षेत्र                   | पारपी पुरवठ्याचे साधन | शेता |   |         |      |

कल फी  
 प्रकाशने खरी नवकाल तयार ता. १५/६/२००९

तपलादी प्रकाश  
 कार्यालय





# नाशिक महानगरपालिका, नाशिक

सन २००८-०९/२५ बुके

इमारत बांधकामाचा वापर करणे बाबतचा दाखला

जावक क्र. / "नगर रचना" / ३४७६

No. ३४७६ (पूर्ण / ~~संपूर्ण~~):

दिनांक १४/०८/२००९

श्री/ ~~श्री~~ फकिरा के. माकी. तर्फे. श्री. पोपटनाव झाडीबा माके.

संदर्भ : तुमचा दिनांक २०/०७/२००९ चा अर्ज क्रमांक ~~१५~~/२३/२५४२

महाशय,

दाखला देण्यात येतो की, पाथरी शिवारातील/ ~~शिवाडी~~, स.नं. ३१९/१/१३अ.

प्लॉट नं. ४५

मधील इमारतीच्या ~~नव~~परिमाणे सजमा

मजल्याचे इकडील बांधकाम परवानगी क्र. ~~१५~~/४९९ दिनांक २०/०९/२००९ अन्वये

दिल्याप्रमाणे आर्किटेक्ट/ ~~शिवाडी~~ श्री. विश्वनाथ शेळके.

यांचे निरीक्षणाखाली पूर्ण झाली असून निवासी / ~~शिवाडी~~ कारणेसाठी खालील अटी शर्तीस अधिन राहून इमारतीचा वापर करणेस परवानगी देण्यात येत आहे.

त्याचे एकूण बांधकाम क्षेत्र. ००.२३ चौ.मी. चौ. मि.


व चटई क्षेत्र ०१.१३८ चौ.मी. चौ. मी.

- १) सदर इमारतीचा वापर निवासी / ~~शिवाडी~~ कारणेकरिताच करता येईल त्या वापरात बदल करता येणार नाही. वापरात बदल करावयाचा झाल्यास इकडील कार्यालयाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल.
- २) घरपट्टी आकारणीसाठी आकारणी प्रत अधिक्षक (कर) घरपट्टी विभाग यांचेकडे पाठविण्यात आली आहे तरी घरपट्टी बाबत संबंधीत विभागाकडे त्वरीत संपर्क साधवा.
- ३) सिंगल फेज विज पुरवठा करणेस हरकत नाही.
- ४) सदरच्या पूर्ण केलेल्या इमारतीत म.न.पा. च्या पूर्व परवानगी शिवाय वापरामध्ये व बांधकामा मध्ये कोणताही बदल करू नये.

५) ~~कार्यालयीन दंड~~

~~६८०/- वा.क्र. ८५/१३८४~~

~~दि-१२/८/०९ रोजी अर्ज~~



कार्यकारी अभियंता  
नगर रचना विभाग,  
नाशिक महानगरपालिका, नाशिक



अनुषंगाने जनरल मुखत्यारपत्र लिहून दिले आहेत. सदरचे दोन्ही दस्त मे. सह दुय्यम निबंधक साहेब वर्ग-२ नाशिक-४ यांचे कार्यालयात अनुक्रमांक ७४९० व ७४९१ दिनांक २९/११/२००७ अन्वये नोंदविलेले आहेत. मी सदर प्लॉटस् मिळकर्तीमध्ये रहिवाशी उपयोगी इमारतीचे (रो-हाऊसचे) बांधकाम करून त्यांची विक्री करण्याचे ठरविले आहे. सदर रो हाऊसला श्रीहरी रो हाऊसेस असे नांव दिले आहे. मला पॅरेलेसचा त्रास झाल्यामुळे मला उजव्या हाताने सही करता येत नाही. मी पुर्वी दस्तऐवजावर सहया केल्या असून उजव्या हातास पॅरेलेसचा त्रास झाल्यामुळे सदर रो हाऊसचे विक्रीकामी मी मे. सह दुय्यम साहेब वर्ग-२ नाशिक यांचे कार्यालयात दस्तऐवज लिहून व नोंदवून देणेसाठी उपस्थित राहू शकत नसल्याने व तुम्ही माझे पुत्र असल्यामुळे या मुखत्यारपत्रात नमूद केलेली कामे माझेकरीता व माझेवतीने करणेसाठी मी तुमची मुखत्यार म्हणून नेमणूक करून तुमचे लाभात प्रस्तुत मुखत्यारपत्र लिहून दिले आहे. (सोबत डॉक्टरांचे सर्टिफिकेट जोडले आहे.) सदर मुखत्यारपत्राचे आधारे उपरोक्त रो बंगलोचे विक्रीबाबत दस्तऐवज लिहून व नोंदवून देणेसाठी तुम्ही माझेवतीने व माझेकरीता पुढीलप्रमाणे कामे करावीत.

अ. उपरोक्त रो हाऊसचा करारनामा, गहाणखत, घोषणापत्र, डिड ऑफ अपार्टमेंट व इतर दस्तऐवज लिहून देणे, त्यावर माझेवतीने लिहून देणार म्हणून सहया करणे, ते नोंदविणेसाठी मे.सह दुय्यम निबंधक साहेब वर्ग २ नाशिक यांचे कचेरित हजर करणे, करारनामा, गहाणखत, घोषणापत्र, डिड ऑफ अपार्टमेंट व इतर दस्तऐवजातील मजकूर मान्य करणे, करारनामा गहाणखत, घोषणापत्र, डिड ऑफ अपार्टमेंट व इतर दस्तऐवज लिहून दिल्याचे कबूल करणे, कबजा पावती लिहून देणे, करारनामा, गहाणखत, घोषणापत्र, डिड ऑफ अपार्टमेंट व इतर दस्तऐवज नोंदवून देतेवेळी जरूर असलेले सर्व फॉर्म, परवानग्या हजर करणे व करारनामा, गहाणखत, घोषणापत्र, डिड ऑफ अपार्टमेंट व इतर दस्तऐवज नोंदवून देणे.

ब. उपरोक्त रो हाऊसचे करारनामा, गहाणखत, घोषणापत्र, डिड ऑफ अपार्टमेंट व इतर दस्तऐवजात चुका झाल्यास त्यासाठी जरूर ते चुक दुरूस्ती लेख लिहून व नोंदवून देणे.



क. खरेदीखतानां प्लॉट मिळकतीचे अधिकार अभिलेखात खरेदीदारांची नांवे ला. यासाठी जरूर ते सर्व अर्ज करणे, नोटीस फॉर्मवर व अर्जावर सहाय्य करणे, कागदपत्र दाखल करणे व नांवे लावणे.

इ. उपरोक्त रो हाऊसचे विक्रीकामी या मुखत्यारपत्रात नमूद केलेल्या कामां व्यतिरिक्त अन्य कामे करणेची आवश्यकता असल्यास ती सर्व कामे करणेचा तुम्हांस अधिकार दिला आहे.

५. हे मुखत्यारपत्र करून देताना मला या गोष्टीची जाणीव आहे की, तुम्हांस दिलेल्या अधिकारान्वये तुम्ही माझेवतीने व माझे साठी केलेली सर्व कामे व कायदेशीर कृत्य मीच केली आहेत असे समजण्यात येईल व ती मला मान्य व कबुल असतील तसेच ती माझे व बंधनकारक राहतील. सदरचे मुखत्यारपत्र विना मोबदला लिहून दिले आहे.

वरिल गोष्टींच्या साक्षीसाठी मी आज रोजी या मुखत्यार पत्रावर सही व अंगठे केले आहेत. वरिल प्रमाणे मुखत्यारपत्र राजीखुशीने, स्वसंतोषाने लिहून दिले आहे. तारीख. मजकूर

लिहून घेणार

श्री. ज्ञानेश्वर पोपटराव काळे



लिहून देणार

श्री. पोपटराव धोंडीबा काळे  
Date: 2/01/2010



साक्षीदार

१. \_\_\_\_\_


२. \_\_\_\_\_

IDENTIFIED-BY  
(Handwritten signature)

|                           |
|---------------------------|
| <b>NOTARY</b>             |
| NOTED & REGISTERED        |
| at Serial No... 07 / 2010 |
| Date: 2/01/2010           |
| THIS DOCUMENT             |
| contains pages... 06      |

BEFORE ME

UDAY B. SHINDE  
ADVOCATE & NOTARY  
A-216 Meghdoot Shopping Centre,  
C.B.S., PASHK





**Discharge Summary**

Discharge on Request / Discharge Against Medical Advice / Left Against Medical Advice

Bed : Special Reg. No. 4718

Name : Mr. Popatrao Shomdiba Kale

Address : Datta Chawk, Cicco, Nsik


Age : 52 yrs Sex : Male

Admission Date : 17/11/09

Discharge Date : 26/11/09

Consultant : 1) Dr. Parthoj Kale  
2) MD DMS (med)  
3) \_\_\_\_\_

Diagnosis : 1) Hypertension of benign origin, stage 1  
2) (Rt) Hemiplegia  
3) Parosmia (epilepsy)  
4) \_\_\_\_\_  
5) \_\_\_\_\_  
6) \_\_\_\_\_

  
**UDAY B. SHINDE**  
ADVOCATE & NOTARY  
4-216, ...

Consultant Incharge

Follow up on : / / 200

7 Sept 10  
7 Oct 10  
7 Nov 10  
7 Dec 10  
7 Jan 11  
7 Feb 11  
7 Mar 11  
7 Apr 11  
7 May 11  
7 Jun 11  
7 Jul 11  
7 Aug 11  
7 Sep 11  
7 Oct 11  
7 Nov 11  
7 Dec 11  
7 Jan 12  
7 Feb 12  
7 Mar 12  
7 Apr 12  
7 May 12  
7 Jun 12  
7 Jul 12  
7 Aug 12  
7 Sep 12  
7 Oct 12  
7 Nov 12  
7 Dec 12  
7 Jan 13  
7 Feb 13  
7 Mar 13  
7 Apr 13  
7 May 13  
7 Jun 13  
7 Jul 13  
7 Aug 13  
7 Sep 13  
7 Oct 13  
7 Nov 13  
7 Dec 13  
7 Jan 14  
7 Feb 14  
7 Mar 14  
7 Apr 14  
7 May 14  
7 Jun 14  
7 Jul 14  
7 Aug 14  
7 Sep 14  
7 Oct 14  
7 Nov 14  
7 Dec 14  
7 Jan 15  
7 Feb 15  
7 Mar 15  
7 Apr 15  
7 May 15  
7 Jun 15  
7 Jul 15  
7 Aug 15  
7 Sep 15  
7 Oct 15  
7 Nov 15  
7 Dec 15  
7 Jan 16  
7 Feb 16  
7 Mar 16  
7 Apr 16  
7 May 16  
7 Jun 16  
7 Jul 16  
7 Aug 16  
7 Sep 16  
7 Oct 16  
7 Nov 16  
7 Dec 16  
7 Jan 17  
7 Feb 17  
7 Mar 17  
7 Apr 17  
7 May 17  
7 Jun 17  
7 Jul 17  
7 Aug 17  
7 Sep 17  
7 Oct 17  
7 Nov 17  
7 Dec 17  
7 Jan 18  
7 Feb 18  
7 Mar 18  
7 Apr 18  
7 May 18  
7 Jun 18  
7 Jul 18  
7 Aug 18  
7 Sep 18  
7 Oct 18  
7 Nov 18  
7 Dec 18  
7 Jan 19  
7 Feb 19  
7 Mar 19  
7 Apr 19  
7 May 19  
7 Jun 19  
7 Jul 19  
7 Aug 19  
7 Sep 19  
7 Oct 19  
7 Nov 19  
7 Dec 19  
7 Jan 20  
7 Feb 20  
7 Mar 20  
7 Apr 20  
7 May 20  
7 Jun 20  
7 Jul 20  
7 Aug 20  
7 Sep 20  
7 Oct 20  
7 Nov 20  
7 Dec 20  
7 Jan 21  
7 Feb 21  
7 Mar 21  
7 Apr 21  
7 May 21  
7 Jun 21  
7 Jul 21  
7 Aug 21  
7 Sep 21  
7 Oct 21  
7 Nov 21  
7 Dec 21  
7 Jan 22  
7 Feb 22  
7 Mar 22  
7 Apr 22  
7 May 22  
7 Jun 22  
7 Jul 22  
7 Aug 22  
7 Sep 22  
7 Oct 22  
7 Nov 22  
7 Dec 22  
7 Jan 23  
7 Feb 23  
7 Mar 23  
7 Apr 23  
7 May 23  
7 Jun 23  
7 Jul 23  
7 Aug 23  
7 Sep 23  
7 Oct 23  
7 Nov 23  
7 Dec 23  
7 Jan 24  
7 Feb 24  
7 Mar 24  
7 Apr 24  
7 May 24  
7 Jun 24  
7 Jul 24  
7 Aug 24  
7 Sep 24  
7 Oct 24  
7 Nov 24  
7 Dec 24  
7 Jan 25  
7 Feb 25  
7 Mar 25  
7 Apr 25  
7 May 25  
7 Jun 25  
7 Jul 25  
7 Aug 25  
7 Sep 25  
7 Oct 25  
7 Nov 25  
7 Dec 25  
7 Jan 26  
7 Feb 26  
7 Mar 26  
7 Apr 26  
7 May 26  
7 Jun 26  
7 Jul 26  
7 Aug 26  
7 Sep 26  
7 Oct 26  
7 Nov 26  
7 Dec 26  
7 Jan 27  
7 Feb 27  
7 Mar 27  
7 Apr 27  
7 May 27  
7 Jun 27  
7 Jul 27  
7 Aug 27  
7 Sep 27  
7 Oct 27  
7 Nov 27  
7 Dec 27  
7 Jan 28  
7 Feb 28  
7 Mar 28  
7 Apr 28  
7 May 28  
7 Jun 28  
7 Jul 28  
7 Aug 28  
7 Sep 28  
7 Oct 28  
7 Nov 28  
7 Dec 28  
7 Jan 29  
7 Feb 29  
7 Mar 29  
7 Apr 29  
7 May 29  
7 Jun 29  
7 Jul 29  
7 Aug 29  
7 Sep 29  
7 Oct 29  
7 Nov 29  
7 Dec 29  
7 Jan 30  
7 Feb 30  
7 Mar 30  
7 Apr 30  
7 May 30  
7 Jun 30  
7 Jul 30  
7 Aug 30  
7 Sep 30  
7 Oct 30  
7 Nov 30  
7 Dec 30  
7 Jan 31  
7 Feb 31  
7 Mar 31  
7 Apr 31  
7 May 31  
7 Jun 31  
7 Jul 31  
7 Aug 31  
7 Sep 31  
7 Oct 31  
7 Nov 31  
7 Dec 31

Physiotherapy

- 7 24x24 hrs

1/10 sudden collapse, unconscious, chest disquiet  
 case in Democratic Club, Fort Belknap, Bow

NO H/O DM / HTM / IHD / P/SB - H/O vomiting  
 CT scan exam - (L) lateral hemiplegia - CT brain - da

Results - (H) basal ganglia bleed - Neurolytic  
 Neurolytic spin tube - da - conservative HT

slow and discharge patient in cancer, Otag's command  
 (H) lateral hemiplegia - joint da myriology

Investigations:

|       |          |          |
|-------|----------|----------|
| SBC - | 17/11/09 | 20/11/09 |
| TS    | - 12.1   | 12.2     |
| TC    | - 2.3    | 7.9      |
| UE    | - 3.00   | 8.10     |
| WBC   | - 91.2   | 1.5      |
| BUC   | - 25.4   |          |

CT brain - Acute intraparenchymal hematoma in (L)  
 basal ganglia, 5 mm central axial CT  
 maximal depth 4/6 mm to (L) side

Skull x-rays  
 N/A  
 130  
 141  
 36  
 11 - 98.5

1/10 P/SB  
 N/S/G  
 M/S/P/D

- CT scan 1 day - 105
- CT scan 1 week - 105
- CT scan 1 day - 105
- CT scan 1 week - 105
- CT scan 1 day - 105
- CT scan 1 week - 105
- CT scan 1 day - 105
- CT scan 1 week - 105

218-00. Nelsens



[Please complete]

Operation / Procedure done :  
 Surgeon :  
 Anaesthetist :

Brunel  
 UDA  
 ADVOCATE  
 1000

STAMP OF APPROVAL




**AREA CALCULATIONS**  
**TYPICAL PLOT NO. 45, 46, 47**  
 GROUND FLOOR AREA  
 AREA OF BLOCK 'A' = 5024.85 = 51.21 SQ.MT.  
 TOTAL GROUND FLOOR BWP AREA = 61.21 SQ.M.  
 FIRST FLOOR AREA  
 AREA OF BLOCK 'B' = 6264.35 = 26.84 SQ.MT.  
 TOTAL FIRST FLOOR BWP AREA = 26.84 SQ.M.  
 TOTAL GROUND + FIRST SUP AREA = 78.05 SQ.M.



**SCHEDULE OF OPENINGS**

|    |           |                       |
|----|-----------|-----------------------|
| D  | 0.80X2.00 | 1/4" W/ FLUSH DOOR    |
| DT | 0.80X1.20 | 1/4" W/ FLUSH DOOR    |
| W  | 1.20X2.00 | 1/4" W/ WINDOWS       |
| WT | 1.20X0.60 | 1/4" W/ S. VENTILATOR |
| VT | 0.60X0.60 | 1/4" W/ S. VENTILATOR |

**ADJ. PLOT NO. 44**  
 6.0 MW ROAD  
 6.0 MW ROAD



P. NO. 45 P. NO. 46 P. NO. 47  
 SQ. MT. SQ. MT. SQ. MT.

**AREA STATEMENT**

|             |   |        |        |        |
|-------------|---|--------|--------|--------|
| 1           | AREA OF THE PLOT  | 81.40  | 81.40  | 116.88 |
| 2           | DEDUCTION FOR   |        |        |        |
| a)          | ROAD ACQUISITION AREA   |        |        |        |
| b)          | PROPOSED AREA   |        |        |        |
| c)          | ANY RESERVATION   |        |        |        |
| 3           | NET AREA  | 81.40  | 81.40  | 116.88 |
| 4           | AREA OF THE PLOT (1-2)  |        |        |        |
| 5           | DEDUCTION FOR   |        |        |        |
| a)          | RECREATIONAL GROUND PER (RULE 110P1)  |        |        |        |
| b)          | INTERNAL ROAD   |        |        |        |
| TOTAL (5+6) |   | 81.40  | 81.40  | 116.88 |
| 6           | NET AREA OF THE PLOT (3-4)  |        |        |        |
| 7           | ADDITIONS FOR FSI (TOTAL BUILT UP AREA)   |        |        |        |
| 8           | ROAD WID. AREA OR ONE   | 81.40  | 81.40  | 116.88 |
| 9           | TOTAL FSI PERMISSIBLE   | 81.40  | 81.40  | 116.88 |
| 10          | EXISTING FLOOR AREA   |        |        |        |
| 11          | PROPOSED AREA   | 78.15  | 78.15  | 82.50  |
| 12          | EXCESS BALCONY AREA TAKEN IN TOTAL FLOOR AREA CALCULATION AS PER RULE (D) BELOW | 78.15  | 78.15  | 82.50  |
| 13          | TOTAL BUILT UP AREA PROPOSED (8+11+12)  | 159.55 | 159.55 | 179.38 |
| 14          | TOTAL BUILT UP AREA PROPOSED (13/17)  | 159.55 | 159.55 | 179.38 |
|             | BALCONY AREA PER FLOOR  | AS PER | AS PER | AS PER |
|             | EXCESS BALCONY AREA TOTAL   |        |        |        |
|             | PROPOSED BALCONY PER FLOOR  |        |        |        |
|             | EXCESS BALCONY AREA TOTAL   |        |        |        |
|             | NET AREA OF THE PLOT (10) (2000)  | 81.40  | 81.40  | 116.88 |
|             | LESS DEDUCTION OF ROAD  |        |        |        |
|             | RESIDENTIAL AREA (DROP ETC)   | 78.15  | 78.15  | 82.50  |
|             | AREA OF TENEMENT (200)  |        |        |        |
|             | TENEMENTS PERMISSIBLE   | 2 NOS  | 2 NOS  | 2 NOS  |
|             | AS 20 PER SECTOR  | 2 NOS  | 2 NOS  | 2 NOS  |
|             | TENEMENTS PROPOSED  | 2 NOS  | 2 NOS  | 2 NOS  |

**CERTIFICATE OF AREA**  
 CERTIFIED THAT PLOT UNDER REFERENCE WAS SURVEYED BY ME OR MY DEPUTY SURVEYOR ON THE DATE MENTIONED ABOVE AND THE AREA AS MEASURED ON THE SITE AND AS SO MENTIONED OUT TALLIES WITH AREA STATED IN DOCUMENT OF OWNERSHIP / T.P. ACT

**SIGNATURE OF ARCHITECT**  
 ARCHITECT'S SIGN

**SIGNATURE OF ARCHITECT**  
 ARCHITECT'S SIGN

**PROPOSED RESIDENTIAL BUILDING PERMISSIBLE**  
 ON P. NO. 45-47 S. NO. 19/17B PATNARDI SHIVAR TAL & DIST. MASHKUR FOR. SHRI PANNA KHANOU MALL SHRI DEPATRAO CHAKURBA KALE G.P.A. INDIA.

**OWNER'S SIGN**  
 ARCHITECT'S SIGN

**MR. P. K. KALE G.P.A. HOLDERS**  
 (CONSTRUCTION)

**MR. P. K. KALE G.P.A. HOLDERS**  
 (CONSTRUCTION)

**AR. VISHWANATH P. SHELKE**  
 1, CHAVANPA PLAZA, OPP. SUNSHINE TOWER  
 CANADA CROSSING, MASHKUR  
 PH: (02) 253114

**DEALT BY AR. VISHWANATH P. SHELKE**  
 DATE = 1.01.2023  
 SCALE = 1:100

**MR. NO. 101**  
 DATE = 1.01.2023  
 SCALE = 1:100





22/01/2010

दुय्यम निबंधक:

दस्त गोषवारा भाग-1

नसन5

दस्त क्र 728/2010

2:01:59 pm

सह दु.नि.का-नाशिक 5



दस्त क्रमांक : 728/2010  
दस्ताचा प्रकार : अपाटमेंट डीड

अनु क्र. पक्षकाराचे नाव व पत्ता पक्षकाराचा प्रकार छायाचित्र अंगठ्याचा टसा

1 नाव: सविता दिपक टाकुर - -  
पत्ता: घर/फ्लॅट नं: -  
गल्ली/रस्ता: -  
ईमारतीचे नाव: -  
ईमारत नं: -  
पेट/वसाहत: श्रीहरी रो हाऊसेस  
शहर/गाव: पाथडी, नासिक  
तालुका: -  
पिन: -  
पॅन नम्बर: -



लिहून घेणार  
वय 46  
सही

*S. D. Thakur*

2 नाव: विजय दिपक टाकुर - -  
पत्ता: घर/फ्लॅट नं: -  
गल्ली/रस्ता: --  
ईमारतीचे नाव: -  
ईमारत नं: -  
पेट/वसाहत: सदर  
शहर/गाव:-  
तालुका: -  
पिन: -  
पॅन नम्बर: -


लिहून घेणार  
वय 27  
सही

3 नाव: 1.फकीरा खंडु माळी (गाडेकर) 2.मिराबाई  
शांताराम जाधव 3.हिराबाई शंकर चौधरी 4.निर्मला  
सोमनाथ निकम 5.वंदना फकीरा गाडेकर अ नं.2ते 5 ज  
मु म्हणुन अ नं.1, ,अ नं.1ते 6 तर्फे ज मु सचिन मनो

लिहून देणार  
वय -  
सही



उपलब्ध नाही



4 नाव: तर्फे ज मु म्हणुन पोपटराव धोंडीबा काळे ज मु  
म्हणुन ज्ञानेश्वर पोपटराव काळे - -  
पत्ता: घर/फ्लॅट नं: -  
गल्ली/रस्ता: -  
ईमारतीचे नाव: -  
ईमारत नं: -  
पेट/वसाहत: दत्तचौक, सिडको, नासिक  
शहर/ग

लिहून देणार  
वय 33  
सही




*Popatrao*

5 नाव: पोपटराव धोंडीबा काळे ज मु म्हणुन ज्ञानेश्वर  
पोपटराव काळे - -  
पत्ता: घर/फ्लॅट नं: -  
गल्ली/रस्ता: -  
ईमारतीचे नाव: -  
ईमारत नं: -  
पेट/वसाहत: -  
शहर/गाव: सदर  
तालुका: -  
पिन: -  
पॅन नम्बर: -

मान्यता देणार  
वय 33  
सही

*Popatrao*

सन २०१० नोव्हेंबर १९ रोजी  
दरानुसार वसतीस घेतले  
रु. ५९९२५०/-  
एवढे आहे.

सह. दुय्यम निबंधक वर्ग-२  
नाशिक-५.



दस्त गोषद्वारा भाग - 2

नसन5

दस्त क्रमांक (728/2010)

५०१९६

दस्त क्र. [नसन5-728-2010] चा गोषद्वारा  
बाजार मूल्य :596500 मोबदला 500000 भरलेले मुद्रांक शुल्क : 14430

पावती क्र. 741 दिनांक 22/01/2010  
पावतीचे वर्णन  
नांव: सविता दिपक ठाकूर

दस्त हजर केल्याचा दिनांक :22/01/2010 01:55 PM  
निष्पादनाचा दिनांक : 22/01/2010  
दस्त हजर करणा-याची सही :

5970 नोंदणी फी  
360 नक्कल (अ. 1) व छापील (अ. 11(2)).  
रुजवात (अ. 12) व छापील (अ. 12) व  
एकत्रित फी

6330: एकूण

दस्ताचा प्रकार :25) अपार्टमेंट डीड  
शिकका क्र. 1 ची वेळ : (सादरीकरण) 22/01/2010 01:55 PM  
शिकका क्र. 2 ची वेळ : (फ्री) 22/01/2010 02:00 PM  
शिकका क्र. 3 ची वेळ : (कबुली) 22/01/2010 02:01 PM  
शिकका क्र. 4 ची वेळ : (ओळख) 22/01/2010 02:01 PM

S-D-Thatkay

दस्त नोंद केल्याचा दिनांक : 22/01/2010 02:01 PM

दु. निबंधकाची सही. सह दु. नि. का-नाशिक-५

ओळख :

खालील इसम असे निवेदीत करतात की, ते दस्तऐवज करुन देणा-यांना व्यक्तीशः ओळखतात,  
व त्यांची ओळख पटवितात.

1) श्री.माधव त्र्यंबक कुलकर्णी, 12, कृष्णापार्क बी, राजीवनगर, नाशिक- , घर/फ्लॅट नं: -

गल्ली/रस्ता: -

ईमारतीचे नाव: -

ईमारत नं: -

पेट/वसाहत: -

शहर/गाव:-

तालुका: -

पिन: -

2) अमोल विष्णुकांत ठाकुर, शहानुरवाडी, औरंगाबाद- , घर/फ्लॅट नं: -

गल्ली/रस्ता: -

ईमारतीचे नाव: -

ईमारत नं: -

पेट/वसाहत: -

शहर/गाव:-

तालुका: -

पिन: -

मुद्रांक शुल्क: सवलत :महाराष्ट्र शासन राज पत्र दिनांक 27/04/06चा  
अधिनियम क्रमांक-12 अंमलबजावणी दिनांक-01/05/06अन्वये सवलत दिली.

दु. निबंधकाची सही  
सह दु. नि. का-नाशिक 5

पुस्तक क्रमांक १, क्रमांक

५२८  
दिनांक २२ जानेवारी २०१०

सह. दु. नि. का-नाशिक-५



सह. दु. नि. का-नाशिक-५